INTELLIVATE CAPITAL VENTURES LIMITED CIN: L27200MH1982PLC028715

Registered Office: 1104, A Wing, Naman Midtown 11th Floor Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai 400013 Office No: (022) 2439 1980, 2439 1933 Email: amfinecompliance@gmail.com

Date: 23.05.2022

To,

The Secretary BSE Limited 1st Floor, New Trading Wing, Rotunda Building Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort Mumbai-400001

Security Code No.: 506134

Dear Sir/Ma'am,

<u>Sub:</u> Submission of Newspaper Cuttings Pertaining to Publication of Audited Financial Results (Standalone) for the quarter and year ended on 31st March 2022

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements), Regulations, 2015, please find enclosed herewith Newspaper Cuttings Pertaining to Publication of Audited Financial Results (Standalone) for the quarter and year ended on 31st March, 2022 published in the newspapers namely Active Times (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) on 22nd May, 2022.

The aforesaid Newspaper Publications are also uploaded on Company's website.

You are requested to kindly take the same on record and oblige.

Thanking You, Yours faithfully, For Intellivate Capital Ventures Limited

Narind

Narendra Kumar Sharma Company Secretary & Compliance Officer Membership No.: A30675

Encl: As Stated Above

PUBLIC NOTICE

Know all public shall come that Late. Smt. Surajben Chaganlal Mehta, was the original owner of residential Flat No. 04, Wing B, admeasuring 350 Sq. Ft. Built-Up area (32.52 Sq. Mtrs. Built-Up area) on 1st Floor, in the society called Papli Co Operative Housing Society Ltd., situated at Joshi Nagar, G. Gupte Road, Dombivali West 421202, Taluka: Kalyan, Dist-Thane, within the limits of Kalyan-Dombivli Municipal Corporation & Registration Dist. Thane., Late. Smt. Surajben Chaganlal Mehta, died intestate on 02/01/2005 in Dombivli and Late Shri. Chaganlal Mehta died intestate on 17/01/1976 at Mumbai leaving behind him, Mrs. Kalpana Kirti Vora (Married Daughter) as her only legal heirs and next of kin according to the provisions of the Hindu Succession Act, 1956 by which she was governed at the time of his death. Society has transferred the share of that Late. Smt. Surajben Chaganlal Mehta to Mrs.Kalpana Kirti Vora after fulfilled the all legal procedure. My client Mrs. Kalpana Kirti Vora is her only legal heirs and next of kin according to the provisions of the Hindu Succession Act, 1956 by which she was governed at the time of his death. Now my client initiated to sell the said flat, if any person legal heirs, legal representatives has any objections, claim regarding the said flat, the same be brought within 15 days from date of publication of notice in written to the undersigned with cogent evidence else letter on no claim shall be entertained.

Add : Flat - 21, B-Wing, Building - 4, Sd/-Shradhanand Society, Road No-1,

Madhura J. Aras Pendse Nagar, Dombivli East, Pin -421201, Mob: 7506034725. (Advocate)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the original registration receipt bearing No. 2121/1991 dated 07/03/1991 in respect of Agreement dated 10/02/1991 executed between M/s. Shree Gangeshwar Builders and Nandkumar Jagannath Kulkarn in respect of Flat No. B/10, Gangeshwar Maya Co-operative Housing Society Ltd., Retibunder Road, Dombivli (West), Dist-Thane is misplaced and not traceable. The complaint is lodged by Smt. Nikita Nandkumar Kulkarni to Vishnu Nagar Police Station, Dombivil (West) under no. 372/2022 and police static issued Missing Certificate on 05/04/2022.

Nandkumar Jagannath Kulkarni expired on 12/07/1997 leaving behind his wife Smt. Nikita Jagannath Kulkarni and Shri. Vinayak Nandkumar Kulkarni son are the only Class I legal heirs as per Hindu Succession Act. After completion of due procedure of law, the society transferred the shares bearing Share Certificate $N_{0.27}$ vide Shares Nos. 131 to 135 in the name of Smt. Nikita Jagannath Kulkami i.e. the Wife of deceased member on 20/09/2019. She is the present one of the owner of flat no.B/10 and member of Gangeshwar Maya Co-operative Housing society Ltd., Dombivli (West), Dist-Thane. Smt. Nikita Jagannath Kulkarni with the consent of other legal heir i.e. Shri. Vinayak Nandkumar Kulkarni intends to sell the said flat to the prospective Purchaser/s.

If any person / persons finds above mentioned original registration receipt and /or have any type of right such as Lien, mortgage, maintenance, gift, sale / purchase or being legal heir of deceased Nandkumar Jagannath Kulkarni, any type of charge over the said flat, he/she/they shall inform the same in writing ithin 15 days of publication of this notice at below mentioned address. If any objection is not received within given period, my client Smt. Nikita Jagannath Kulkarni will complete the procedure of sell of the above mentioned flat and the objections received thereafter shall not be entertained. Sd/-

Add : A/5, Sanyogita Society Pt. Deendayal Road, Anand Nagar, Dombivali (West), Dist-Thane. (Advocate)

SPARC ELECTRI (Formally Known as Sparc Sys Regd Off: 1202, 12th Floor, Esperanza Buildi 198, Linking Road, Bandra (W), Mum CIN: L72100MH1989PLC053467 E Mail: sparcelectrex@gmail.com www.sparcel Extract of Annual Audited Financial Results f BSE Code: 531370 31st March 202	stems Limite ng, Next to bai – 400 0 Tel: 981900 ectrex.com or the quar l	Bank of Bar 50. India. 01811 www.spa	rcsys.com ended
Particulars		Corrosponding 3 months ended 31st March 2021 (Audited)	ended 31: March
Total income from operations & other revenue Net Profit / (Loss)	701.26	4.91	1507.32
(before tax and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	180.79	-194.51	222.03
(after Extraordinary items) Net Profit/ (Loss) after tax	180.79	-194.51	222.03
(after extraordinary items) Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax)	179.88	-193.97	211.70
and other comprehensive income (after tax)]	179.88	-193.97	211.7
Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as	488.90	488.90	488.9
shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and discontinued operations)	0.00	0.00	-141.3
Basic :	3.68	-3.97	4.3
Diluted:	3.68	-3.97	4.3
Note:	to for the a	uartar and a	loor ondo

The above Standalone Audited financial results for the quarter and year ended 31.03.2022 have been reviewed by Auditors. Audit Committee in their meeting held on 21st May, 2022 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 21st May, 2022.

The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 The full format of the quarter and ar ended Einancial R ailahle

	Audited Financial Res		quarter and ;	year Endeu			
SR Quarter Ended Year ended							
lo.	Falticulars	31.03.2022 Audited	31/12/2021 (Unaudited)	31.03.2021 Audited	31.03.2022 Audited	alone) 31.03.2021 Audited	
1.	Total Income from Operations	50.05	57.97	45.67	206.69	201.81	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items*)	(30.94)	(6.91)	(69.64)	(81.79)	(123.52)	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	(30.94)	(6.91)	(69.64)	(81.79)	(123.52)	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	(29.93)	(5.89)	(69.08)	(77.72)	(120.97)	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(29.93)	(5.89)	(69.08)	(77.72)	(120.97)	
6.	Paid Up Equity Share Capital	1710.00	1710.00	1710.00	1710.00	1710	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	(2720.08)	(2642.35)	
8.	Earnings Per Share (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	(0.18) (0.18)	(0.03) (0.03)	(0.40) (0.40)	(0.45) (0.45)	(0.71) (0.71)	
Note: ************************************							

Take notice that Flat No. 803, on the 8th Floor, B Wing, area admeasuring 62.52 Sq. Mtrs. Carpet Area, in the building known as "Raviraj Royal" being Survey No. 85 (Part), CTS No. 256(Part), 256/A1-A2, Adm. 1695.84 Sq. Mtrs Area, lying, being & situated at: Village Malad, Taluka- Borivali, District- Mumbai Suburban-67 is name of Mr. Manish Narayandas Chauhan, Mr. Amar Narayandas Chauhan and Mrs. Naina Manish Chauhan.

Originally by Registered Agreement for Sale Dated 25-11-2020, under document No. BRL-9-8852-2020 Dated 25-11-2020, made between M/s. Raviraj Developers as the Developers agreed to sell Flat No. 803 to Mr. Manish Narayandas Chauhan, Mr. Amar Narayandas Chauhan, Mr. Narayandas Kalidas Chauhan and Mrs. Naina Manish Chauhan, the Flat 803 was Purchased.

Late Chauhan Narayandas died on 4-5-2021 leaving behind him his lega heirs viz. Smt. Vijayaben Narayandas Chauhan, Mr. Manish Narayandas Chauhan, Mr. Amar Narayandas Chauhan & Mrs. Neha Hemesh Chauhan (befor marriage Ms.Neha Narayandas Chauhan). Purpose of the notice is that if any of the heirs & legal representatives of deceased Late Chauhan Narayandas are there & claiming any right or objection of whatsoever and any objection for executing Registered Release Deed in favour of Mr. Manish Naravandas Chauhan, Mr. Amar Narayandas Chauhan & Mrs. Naina Manish Chauhan for the said flat, of whatsoever they should intimate us in writing within 7 days from date of the publication. Thereafter no claim or objection will be considered. Sd/- For Pradip Shukla & Co Place: Mumbai. 302/A, D8, Yogi Prabhat Society, Date: 22-5-2022. Yogi Nagar, Borivali West, Mumbai -92.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my client Mrs. Alka R. Dey, was owner in the respect of Room No. C 34, in Charkop Marnta Co-operative Housing Society Itd., Plot No. 827, RSC 9, Sector 8, Charkop Kandivali (West) Mumbai - 400 067. The above said Room was allotted to Mr. Chandrakant Maruti Nacoure by Mhada, Mr. Chandrakant Maruti Nacouri transferred the said room in the favour Mr. Baban Shreepat Manve via separate Agreement/ Deed and whereas Mr. Baban Shreepat Manve transferred the said room in favour of my clien Via Agreement for Sale Dated 19th March 2013 which was duly registered under Serial No BRL-2-2204-2013 Dated 20th March 2013.

On dated 29th September 2021 My client transferred the above said Room in favour of Mr. Timir Baron Robishankar Dey my client's son via Gift Deed, which has been duly registered Bearing Sr. No. BRL-7- 6147-2021, Dated 29th September 2021.

The Old Documents file pertaining to the above said Room has been misplaced by my client. The old Documents file consist of original Allotment letter, Passbook, Land Cost Receipts issued by MHADA, Share Certificate, Agreement between Chandrakant Maruti Nacoure and Baban Shreepat Manye and also Agreement between Baban Shreepat Manye and my client has been misplaced and the same is not traceable even after diligent search the complaint has been lodged at Charkop Police Station on 19/05/2022. Lost Report No 10005-2022.

Mv Client t on, hereby called upon the public

CORRIGENDUM

Public Notice advertisement published on 06.05.2022 in this newspaper. In this notice of MS. DEEPANJALI RAJARAM in the Schedule of the Property the Borivali (West) Pincode is wrongly published as 400 067, Please read Borivali

(West) Pincode 400 092. All othe

contents are same as earlier. Sorry for

inconvenience.

LOST AND FOUND We, Mr. Laxman Dagadu Devare & Mr.Santosh Baburao Bhosale have losti misplaced Original Possession Letter Cum Possession Receipt No / DIR/ MKT/MAL/MALWANI/159/36-706/2224 / 3336 / 2002 dated 18/04/2002 in R/o our Property- Flat No.706, Bldg No.36 Malwani Aakarshan Co.op Hsg Society Ltd, CSR Complex Mhada, Ekta Nagar, Charkop Link Road, Kandivali, (West), Mumbai-400067. We lodged Police Complaint for lost of Property Documents vide LR No.4760/19 dated-13/07/2019 at Chief Police Office, Charkop Police Station, Kandivali, Mumbai-If found by anyone or having claim, please intimate within 14 days from today and return the documents to my above address. v above address

LOST AND FOUND

	Regd. Off. : A6, Mittal Estate, Bldg	g. No. 2, A	ndheri-Kur	la	Road, And			059
	CIN STATEMENT OF AUDITE THE QUARTER AND YE		NCIAL F	RE	SULTS			.akhs excep s per share
			Audited	1	Unaudited	Audited	Audited	Audited
Sr.			Quarter	r	Quarter	Quarter	Year	Year
No.	Particulars		Ended		Ended	Ended	Ended	Ended
			31-03-202	22	31-12-2021	31-03-2021	31-03-2022	31-03-202
	Revenue from Operations							
(i)	Interest income		14.5	7	13.46	5.46	51.82	42.2
(ii)	Sale of shares & securities		292.7		255.18	109.61	874.74	174.1
i.	Total Revenue from Operations (I-	HD	307.3		268.65	115.07	926.56	216.3
	Other Income		6.2	27	0.91	2.57	9.08	8.9
III	Total Revenue (I+II)		313.6	50	269.56	117.63	935.64	225.3
	Expenses							
(i)	Finance Costs		0.3	35	0.19	0.10	1.49	0.3
(ii)	Net Loss/(gain) on fair value changes		7.5	57	(0.90)	(1.64)	6.61	(3.86
àii	Purchase of Stock-In-Trade		283.3	36	239.42	109.50	832.39	227.1
(iv)	Changes in Inventories of Stock-In-Tr	ade	7.3	35	15.03	(1.93)	25.36	(55.31
(v)	Employees Benefits Expenses	14 MC1031	5.9	35	6.43	4.02	25.23	21.2
(vi)	Depreciation and amortization		0.2		0.26	0.22	0.90	0.7
(VII)	Other Expenses		25.1		6.22	70.78	47.58	90.9
iv	Total Expenses		329.9		266.64	181.04	939.57	281.2
v	Profit/(Loss) before tax (III-IV)		(16.3		2.91	(63.40)	(3.93)	(55.92
v.	Tax Expenses		1 1000	~			(0.00)	-
	(1) Current Tax		(1.1-	4)	0.46	(0.43)	1.67	0.7
	(2) Deferred Tax		(2.6		(0.17)	(15.84)	(2.74)	(15.47
VII	Net Profit/ (Loss) for the period (V	-VI)	(12.5		2.63	(47.13)	(2.86)	(41.19
VIII	Other Comprehensive Income for					-	-	- · · · · · ·
IX	Total Comprehensive Income for							
	the period (VII+VIII)		(12.5	3)	2.63	(47.13)	(2.86)	(41.19
x	Paid-up equity share capital			-/			(====/	L
	(Face Value of Rs. 10/- each)		1.040.0	00	1.040.00	1.040.00	1.040.00	1,040.00
XI	Earning Per Share (EPS) (not annuali	sed)		-		.,	.,	
	Basic (Rs.)		(0.1)	2)	0.03	(0.45)	(0.027)	(0.40
	Diluted (Rs.)		(0.1	2)	0.03	(0.45)	(0.027)	(0.40
				Ň	otes:			
S	ATEMENT OF ASSETS & LIAB			1		audited finar		
	AT MARCH 31, 2022		s. In Lakhs)			ended March		
		As at	As at			and taken o		
Pa	rticulars	March 31, 2022	March 31, 2021		Directors	at their meetin	na beid on M	av 20 2022
		Audited	Audited			tory Auditor		
	Assets			1	expressed	an unmodif	led audit opi	nion.
1	Financial Assets			2		icial results		
		9.90	14.36		accordance	e with Indian	Accounting S	tandard (Ind
a	Cash and cash equivalents				AS) notif	ied under t	he Compan	ies (India
b	Bank Balance other than (a) above	84.95	115.30			g Standards)		
c	Trade Receivables	26.97	10.29		By the Col	npanies (india 16, prescribe	an Accounting	g Standards
d	Loans	638.58	598.16		the Com	anles Act, 2		t) road with
Θ	Investments	272.62	279.23			rules issued		
f	Other financial assets	43.90	61.51			g principles g		
2	Non Financial Assets			3	The com	pany has or	ly finance l	ncome an
а	Inventories	29.95	55.31		according	ly there is	no separate	reportable
b	Loans	1.91	1.08		segment	as per Ind	AS -108 '	Operating
c	Property, Plant and Equipment	85.91	65.17		Segments	s' specified u	inder section	133 of the
d	Other non-financial assets	44.72	41.98			8 Act, 2013.		
	Total Assets	1,239.41	1,242.38	4		s to the corre		
	Eguity and Liablilities		-	1	nave bee	to make the	n comparat	
1	Eguity			1	. Inconsetting	as mane the	competiett	
a	Equity Share capital	1,040.00	1.040.00			Ees Inc	do-City inf	ataab I te
Б	Other Equity	197.85	200.71	1		FOT INC	ac-ony into	Sd/
2	Liabilities	1		1				Aneel Jali
2.1				1		hairman 8		
a	Borrowings (Other than Debt Securities)	-	-	1		mairman a		: 0003074
b	Other financial liabilities	0.66	0.82				DIN NO.	0003074
2.2		0.00	0.02					
a	Provisions	0.91	0.86	Ι.				
-	Total Equity and Liabilities		1,242.38		Place : Mur			
	Loren Ednith and Elabilities	1,200.41	1,242.00	11	Date : May :	20, 2022		

Schedule-Form A

Public Announcement (Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation) Regulations, 2017) OR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF 'GEEKEN ENTERTAINMENT PRIVATE LIMITED'

S. No.	Particulars	Details
1	Name of Corporate Person	Geeken Entertainment Private Limited
2	Date of Incorporation of Corporate Person	26.04.2010
3	Authority under which Corporate Person is Incorporated/ Registered	Registrar of Companies - Mumbai
4	Corporate Identity Number/ Limited Liability Identity Number of Corporate Person	U74999MH2010PTC202411
5	Address of the Registered Office and Principal Office (if any) of Corporate Person	702, Anmol Enclave, Goregaon West, S.V. Road, Opp Patle Auto Mumbai-400062 (Maharashtra).
6	Liquidation Commencement Date of Corporate Person	18 th May, 2022
7	Name, Address, Email Address, Telephone Number and the Registration Number of the Liquidator	Mr. Amarpal Reg. Office: C-2, Plot No50, Gyan Khand-2, Indrapuram, Ghaziabad-201014, Uttar Pradesh Email: amarpal@icai.org Telephone Number: 97171-05008 Registration Number: IBBI/IPA-001/IP- P01584/2018-2019/12411
8	Last Date for Submission of Claims	18 th June, 2022
	Notice is hereby given that 'Geeken Entertainment Private Limita ' May, 2022. The stakeholders of 'Geeken Entertainment Privat	

proof of their claims, on or before 18th June, 2022, to the liquidator at the address mentioned against Item 7. The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties Sd/-Date: 22nd May, 2022 (Amarpal) **Place: Uttar Pradesh** Liquidator



INTELLIVATE CAPITAL VENTURES LIMITED

Stock Exchange websites. (www.bseindia.com)	
(www.sparcelectrex.com).	For Sparc Electrex Limited
	Sd/-
	(Shobith Hegde)
Place: Mumbai	(WTD & CFO)
Date: 22nd May, 2022	DIN: 02211021

	FORM INVITATION FOR EXPRE (Under Regulation 36A (1) of the	SSION OF INTEREST Insolvency and Bankruptcy
(1	nsolvency Resolution Process for Cor	porate Persons) Regulations, 2016
	RELEVANT PAP	RTICULARS
1.	Name of the corporate debtor	BIRLADP CARPETS PRIVATE LIMITED
2.	Date of incorporation of corporate debtor	21st July, 2006
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Mumbai
4.	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U17222MH2006PTC163226
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	1st Floor, Dalamal House, J B Marg, Nariman Point, Mumbai - 400021
6.	Insolvency commencement date of the corporate debtor	17th February, 2022 (As per NCLT Order in CP(IB)-4132/MB/2019. However, order extracted by IRP from NCLT Portal on 25th February 2022)
7.	Date of invitation of expression of interest	22nd May, 2022
8.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	Complete details may be sought by email at: birladpcarpets.cirp@gmail.com
9.	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	Available at website- /can be sought - birladpcarpets.cirp@gmail.com
10	Last date for receipt of expression of interest	O6th June, 2022
	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	16th June, 2022
12.	Last date for submission of objections to provisional list	21st June, 2022
13.	Date of issue of final list of prospective resolution applicants	27th June, 2022
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	21st June, 2022
10.	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	All the Prospective Resolution Applicants ("PRA") in the provisional list and those PRAs who have contested against their non-inclusion in the provisional list shall b provided Request for Resolution Plan (RFRP), Evaluation Matrix and Informatio Memorandum, electronically. Further information may be obtained by sending e-mail at: birladpcarpets.cirp@gmail.com
16	Last date for submission of resolution plans	21st July, 2022
	Manner of submitting resolution plans to resolution professional	By Email birladpcarpets.cirp@gmail.com, by Regd. Post/Speed Post or in person in sealed envelopes.
18.	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	11th August, 2022
1 9 .	Name and registration number of the resolution professional	Name: Ravi Bagri, Registration Number: IBBI / IPA-001 / IP-P00789 / 2017-18 / 1134
20.	Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board	Address: Octacrest Complex, Wing - E, Flat No 1401, Lokhandwala Township, Kandivali (East), Mumbai - 400101 Email id: ravibagri@yahoo.com
21	Address and email to be used for	Correspondence Address: Octacrest
	correspondence with the resolution professional	Complex, Wing - E, Flat No 1401, Lokhandwala Township, Kandivali (East), Mumbai-400101.
22	Further Details are available at or with	Correspondence Ernail Id: birladpcarpets.cirp@gmail.com May be sought by E-mail from Resolution
	Date of publication of Form G	Professional at given email id. 22nd May, 2022
_		Si Si
	e: 22nd May, 2022 ce: Mumbai Octacrest Complex, W	Ravi Ravi Bal / IPA-001 / IP-P00789 / 2017-18 / 113 Resolution Professior fing-E, Flat No 1401, Lokhandwala Townsh Kandivali (East), Mumbai - 4001

person/s have found and are in possession of aforesaid document file then in such case kindly return the same at my office having address as mentioned below within 15 (Fiftee days form the date of publication of this notice.

All persons are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone or the basis of the said missing documents. Any person having any right, title, interest, claim demand or objection of any nature whatsoever in the respect of the said room is hereby required to make the same known in writing along with documentary proof thereof to the undersigned at address as mentioned below within 15 (Fifteen) Days form the date of publication hereof, failing which claim/objection if raised thereafter shall be considered as waived/ abandoned and not binding on my client. Dated this 22nd day of May, 2022 Sd/

ADHIRAJ BHALEKAR

Advocate High Court

Padma bungalow 105, Shop 4, RSC 24, Near 835 Society Sector 8, Charkop, Kandivali (West) Mumbai - 400 067

Medico Remedies Ltd.

CIN: L24230MH1994PLC077187 Regd. Office: 1105/1106, Hubtown Solaris, Opp. Telli Galli, N S Phadke Marg, Andheri (E), Mumbai - 400069 Website: www.medicoremedies.com

Email: secretarialmrl@gmail.com | Tel No: 022-26821055/54/ 022-26837116

POSTAL BALLOT NOTICE

NOTICE is hereby given to the Members of Medico Remedies Limited (the "Company") pursuant to the provisions of Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Secretarial Standard-2 on general meeting (the "SS-2"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations") including any statutory modification(s), clarification(s), substitution(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, guidelines prescribed by the Ministry of Comparis (Micro) the VICA", for belging approache medicand metions and ballet process Corporate Affairs (the 'MCA'), for holding general meetings/conducting postal ballot process through e-voting vide General Circular Nos. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 22/2020 dated 15th June 2020, 33/2020 dated 28th September 2020, 39/2020 dated 31st December 2020, 10/2021 dated 23rd June 2021 and 20/2021 dated 8th December 2021 (the MCA Circulars") in view of COVID-19 pandemic and any other applicable laws and regulations, that the following special business is proposed for consideration by the Members of the Company through Postal Ballot by voting through electronic means only ("e-voting").

Description of the Resolution Item No.

- Appointment of Mr. Depends Nah (DIN: 07321104) as an Independent Director of the Company
 Re-appointment of Mr. Harshit Mehta (DIN: 05144280) as Managing Director of the Company
- Re- appointment of Mr. Ramesh Rughani (DIN: 00947793) as an Independent Director of the any for a second term of five consecutive years
- Re- appointment of Mr. Deepak Vekaria (DIN: 07945925) as an Independent Director of the
- Company for a second term of five consecutive years
 F. Re- appointment of Mr. Bharat Rathod (DIN: 07947531) as an Independent Director of the
 Company for a second term of five consecutive years
- 6. Increase Borrowing Limit of the Company
- 7. Creation of mortgage/charge on the Assets

In terms of MCA Circulars, the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice electronically on 20th May, 2022, to the Members of the Company holding shares as on 13th May, 2022 ("Cut Off Date"). Members whose names are recorded in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-Off Date will be entitled to cast their votes by e-voting. In accordance with the Circulars, hard copy of the Postal Ballot Notice alongwith postal ballot forms and pre-paid business reply envelope will not be sent to the Members. The communication of the assent or dissent of the Members would take place through the remotee-voting system only. In this regard, the Notice of the Postal Ballot can be downloaded from the website of the Company at http://www.medicoremedies.com/general.htmland from the website of National Securities Depository Limited ("NSDL") at https://nsdl.co.in/. The Notice is also displayed on the website of BSE Limited, where the shares of the Company are listed.

The Company has engaged the services of NSDL for the purpose of providing e-voting facility to all its Members. The voting period will commence from Monday, 23rdMay, 2022 at 9.00 a.m. IST and end on Tuesday, 21st June, 2022 at 5.00 p.m. IST. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

Members who have not registered their email address and mobile numbers, are requested to register/update the same with Cameo Corporate Services Ltd, Registrar and Transfer Agent of the Company, by writing them on investor@cameoindia.com.

Company, by whing them on investoring cameonial com. The Board of Directors has appointed Wir. Haresh Sanghvi, Practicing Company Secretary, as the Scrutinizer for conducting the Postal Ballote-voting process in a fair and transparent manner. The Results of the e-voting by Postal Ballot will be declared not later than two working days of the conclusion of the e-voting. Such Results, along with the Scrutinizer's Report, will be available on the Company's website www.medicoremedies.com and will be forwarded to BSE Limited.

For any queries/grievances relating to voting by electronic means, Members are requested to write at evoting@nsdl.co.in or call on toll free no. 18001020990/ 1800224430 on all working days during business hours.

Haresh Kapurlal Mehta [Chairman & Whole Time Director] DIN: 01080289

Date: 20/05/2022 Place: Mumbai

CIN: L27200MH1982PLC028715 Regd. Office: 1104, A wing, Naman Midtown, 11th Floor, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai - 400 013 Tel.: (022) 2439 1980, 2439 1933 Email: amfinecompliance@gmail.com Website: www.intellivatecapitalventures.in

EXTRACT OF THE STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS

(STANDALONE) FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022

	(STANDALONE) FOR THE QUARTER AND YEAR ENDED 3151 MARCH 2022 Rs. in Lakhs								
			ST	ANDALONE	_				
e		G	uarter Ende	ed	Year	Ended			
Sr. No.	Particulars	31.03.2022 Audited	31.12.2021 Unaudited	31.03.2021 Audited	31.03.2022 Audited	31.03.2021 Audited			
1	Total Income from Operations	2.68	3.27	33.07	6.12	33.63			
2	Profit / (Loss) before share of profit / (Loss) of associates and joint venture, exceptional items and tax	(1.50)	(13.72)	30.50	(23.59)	19.31			
3	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extra ordinary Items)	(1.50)	(13.72)	30.50	(23.59)	19.31			
4	Net Profit / Loss for the period before tax, (after Exceptional and / or Extra Ordinary Items)	(1.50)	(13.72)	30.50	(23.59)	19.31			
5	Net Profit for the period after Tax, from continuing business (after Exceptional and / or Extra Ordinary Items)	1.45	(13.72)	25.34	(20.64)	14.16			
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1.45	(13.72)	25.34	(20.64)	14.16			
7	Paid Up Equity Share Capital (FV of Re. 1/- each)	291.00.	291.00.	291.00.	291.00	291.00			
8	Earnings Per Share								

	Earnings Per Share (Face Value of Re. 1/- each for continuing operations)					
	(a) Basic- (b) Diluted	0.005 0.005	(0.047) (0.047)	0.087 0.087	(0.071) (0.071)	
N	otes:	0.000	(0.047)	0.007	(0.071)	

Place: Gurugram

Date: 20th May, 2022

- The above statement of Audited Standalone Financial results for the quarter and year ended 31st March 2022 ('the Statement') of Intellivate Capital Ventures Limited ('the Company') is reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 20th May, 2022. The standalone financial results are prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The above results have been prepared on the basis of audited standalone financial statements of the Company for the year ended 31st March 2022 and the standalone interim financial results for the quarter and nine months ended 31st December 2021, which are prepared in accordance with Ind AS notified under Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015. The figures for the last guarters are the balancing figures between audited figures for the full financial financial year and published unaudited year to date igures up to the end of third quarter of the respective financial year.
- The Company has considered the possible effects that may result from COVID-19 in the preparation of these financial results. The Company believes that the pandemic is unlikely to impact the recoverability of the carrying value of its assets as at 31st March, 2022. The Compnay will continue to monitor the future econimic conditions and its consequent impact on the business operations.
- The entire operation of the Company relate to only one segment viz. Business of Offering Consultancy and Advisory Services. Hence, Ind AS 108 is not applicable.
- Figures for the Previous period/quarter have been rearranged/re-grouped wherever necessary, to confirm with the figure for the current year/quarter.
- The Audited Financial Results for the quarter and year ended March 2022 are available on the website of the Company http://www.intellivatecapitalventures.in and the website of BSE i.e. www.bseindia.com



(वकील)



Investment Manager: Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.barodabnpparibasmf.in - Toll Free: 18002670189

NOTICE NO. 39/2022

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Schemes of Baroda BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given that the Trustees of the Fund have approved distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of the following Schemes at the stated rate per unit subject to available distributable surplus and fixed Friday, May 27, 2022^ as the Record Date:

Name of the Scheme	Name of Plans/Options	NAV per unit as on May 20, 2022 (face value per unit of ₹ 10/-)	Distribution per unit** (In ₹)
Baroda BNP Paribas	Regular Plan - IDCW Option	13.5593	0.07
Aggressive Hybrid Fund	Direct Plan - IDCW Option	14.6799	0.07
Baroda BNP Paribas	Regular Plan - IDCW Option	38.6122	0.20
Multi Cap Fund	Direct Plan - IDCW Option	39.6536	0.20

^or the immediately following Business Day, if that day is not a Business Day.

The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.

*Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable taxes, if any.

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall be considered

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited

(Formerly BNP Paribas Asset Management India Private Limited)

(Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)

Sd/-

Authorised Signatory

Date : May 21, 2022 Place: Mumbai

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

इन्टेल्लिव्हेट कॅपिटल व्हेन्चर्स लिमिटेड

सीआयएन:एल२७२००एमएच१९८२पीएलसी०२८७१५ नोंदणीकृत कार्यालय : १९०४, ए विंग, नमन मिडटाऊन, ११वा मजला, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००१३. कार्यालयः(०२२) २४३९१९८०, २४३९१९३३, ई-मेलःamfinecompliance@gmail.com, वेबसाईट:www.intellivatecapitalventures.in

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता (एकमेव) लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				एकमेव		
н. Б.	तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.९२.२०२९ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३९.०३.२०२२ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२ लेखापरिक्षित
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२.६८	३.२७	३३.०७	६.१२	३३.६३
2.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व)	(१.५0)	(१३.७२)	३0.५0	(२३.५९)	१९.३१
	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)	(१.५0)	(१३.७२)	३०.५०	(२३.५९)	१९.३१
' .	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)	(१.५0)	(१३.७२)	३0.५0	(२३.५९)	१९.३१
(.	अविरत व्यवसायातून करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	શ.૪५	(१३.७२)	ર५.३४	(२०.६४)	१४.१६
	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	ર.૪५	(१३.७२)	ર૬.૨૪	(२०.६४)	१४.१६
).	भरणा केलेले समभाग भांडवल (द.मु.रु.१ प्रती)	२९१.००	२९१.००	२९१.००	२९१.००	२९१.००
	उत्पन्न प्रतिभाग (अविरत कार्यचलनाकरिता द.मु.रु.१ प्रती)					
	अ. मूळ ब. सौमिकृत	0.00५ 0.00५	(0.089) (080.0)	0.029 0.029	(0.068) (0.068)	0.089 0.089

(अहवाल) लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि तद्नंतर २० मे, २०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. सदर एकमेव वित्तीय निष्कर्ष हे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (सुधारित) (इंडएएस) नुसार आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ आणि अन्य इतर लेखासराव व लागू मयदित योजनेनुसार तयार केले आहेत.

शुद्धिपत्रक

शुद्धिपत्रक

सदर वत्तपत्रात दिनांक ०६.०५.२०२२ रोज

प्रकाशित जाहीर सचना जाहिरातीवावत. सदर सचनेत

श्री. पेरूनकलम एन. राजाराम यांच्य

मालमत्तेच्या अनुसुचीमध्ये बोरिवली (पश्चिम) चा

पिनकोड क्रमांक चुकीने ४०००६७ असा प्रसिद्ध

झाला आहे तरी कृपया बोरिवली (पश्चिम) च

पिनकोड ४०००९२ असा वाचावा. अन्य इतर मजकूर अपरिवर्तीत आहेत. गैरसोयीबद्दल दिलगिरी.

(//)

MAPRO INDUSTRIES LIMITED

Regd. Office : 505, Corporate Corner, Sundar Nagar, Malad (W), Mumbai - 400064, Maharashtra

Phone : 91-22-28725764 &

E-mail :info@maproindustries.com Website:www.maproindustries.com & CIN: L70101MH1973PLC020670

Notice of Board Meeting

IOTICE is hereby given that meeting o

the Board of Directors of the Company wil

be held pursuant to Regulation 29 of the

SEBI (LODR) Regulation, 2015 or

Saturday, 28th May, 2022 at 04:15 P.M. at our Registered Office at 505,

Corporate Corner, Sundar Nagar

Malad (W), , Mumbal, Maharashtra, 400064, at 04:15 P.M, inter-alia, to

onsider, approve and take on record the

Audited Standalone Financial Results for

the quarter and year ended on 31st March

2022 subject to Audit Report by Statutory

Auditor in terms of Regulation 47(1)(a) or the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulation

2015 ("Listing Regulation") with the Stock

Further, the details of this Notice has been

uploaded on the Website of the Company

at the http://www.maproindustries.com

investerzone guarterly results.html as well as on the website of the stock

exchange at the link http://

www.bseindia.com/corporates/

For Mapro Industries Limite

Umesh Kumar Kanodia

Sd

Directo

DIN: 00577231

ann.aspx?scrip=538539%20&dur=A.

Exchange.

Place : Mumbai

Date : 21.05.2022

दिनांक २१ मे, २०२२ रोजी या वृत्तपत्रात प्रकाशित सुर्योदय स्मॉल फायनान्स बॅंक लिमिटेडच्या लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाच्या जाहिरातीत *सीआयएन:* युद्द५९२३एमएच२००८पीएलसी२६१४७२ प्रसिद्ध झाला आहे तरी तो सीआयएन: एल६५९२३एमएच२००८पीएलसी२६१४७२ असे वाचावे. गैरसोयीबद्दल दिलगिरी.

जाहीर नोटिसी

सर्वांना कळविण्यास येते की, मौजे कळवा, ता आणि जि. ठाणे येथील सर्वे क्र. ४१६, हिस्सा क्र १, सि.टी.एस क्र. १३२४, येथील "शिवा दर्शन को ऑप. हौ. सो. लि." मधील सदनिका क्र. बी ४०१ चौथा मजला, हि श्री नितीन कोटिभास्कर यांच्य मालकीचे असून त्यांच्या कडून, शंक एंटरप्रायजेस आणि श्री विनोदकुमार बाबुलाल साह यांच्या दरम्यान निष्पादित नोंदणीकृत करारनामा दि. १८/१०/१९८८ (अनु. क्र. ठाणे १-६२६९/१९८८, दि. १९/१०/१९८८) आणि श्री विनोदकूमार बाबूलाल साहू आणि श्री सत्यशिल आर प्रभू व सौं नलिनी सत्यशिल प्रभू यांच्य दरम्यान निष्पादित नोंदणीकृत करारनाम दिनांक ०२/०८/१९९४ (अनु. क्र. ठाणे-१ ३३३५/१९९४, दि. ०२/०८/१९९४) यांची मुळ प्रत हरवलेले आहे. याद्वारे विनंती केली गेली आहे की वर नमूव

केलेले मूळ करार जर एखाद्या व्यक्तीस किंव कोणत्याही संस्थेस ताब्यात सापडले असेल किंवा त्यावर कब्जा असेल किंवा वर उल्लेखकेलेल्या मूळ करारावर कोणताही दावा किंवा हक्क असेल तर त्यांनी ते आम्हास हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १५ दिवसात, शॉप क्र. १७. १८. यशवंत विहार फेज ३. विरार (वेस्ट) पालघर-४०१३०३ ह्या पत्त्यावर कळवावे भविष्यात कोणत्याही दाव्याचे मनोरंजन केव जाणार नाही आणि आवश्यक व्यवहार केले जातील

सही /-ॲड. आदिल धूनवारे ठिकाणी: विरार दिनांक : २२.०५.२०२२

जाहीर सूचना

नविनचंद चिमणलाल दरजी व दीना जितेंद्र दरजी यांनी दुकान क्र.७, क्षेत्रफळ १५० चौ.फु., इमारत क्र.१२, अल फलक को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, अमृत नगर, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई-४००१०४ (दकान) ही जागा विजय वास्देव चौहान (विक्रेता) यांच्याकडून दिनांक ११ मे, २००५ रोजीचे हस्तांतर करानामानुसार प्राप्त केले आहे.

दिनांक १६ ऑक्टोबर, १९९७ व १२ जानेवारी, १९८५ रोजीचे मुळ करारनामा हरवले/गहाळ झाले असन सापडलेले नाही. यावावत गोरेगाव पोलीस ठाणे, मंबई येथे दिनांक १४ मे, २०२२ रोजी एन.सी.क्र.१५३९/२०२२ नसार पोलीस तक्रार करण्यात आलेल आहे.

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. जर कोणासही वर नमद केलेले मळ करारनामा सापडल्यास त्यांनी खालीत स्वाक्षरीकर्त्यांकडे कोणत्याही विलंबाशिवाय परत आणुन द्यावे. सदर दुकान हस्तांतरणासाठी पुर्वी निष्पादित करारनामांची श्रेण खालीलप्रमाणेः

दिनांक	करारनामा स्वरुप	खरेदीदार	विक्रेता
१२-०१-१९८५	विक्री करारनामा	अली हाजी सुलेमान व गुलाम हुसेन हाजी सुलेमान	अमृत बिल्डर
१६-१०-१९९७	करारनामा	दयाभाई कस्तुरभाई परमार	अब्दुल रहमान एच.एम. सईद यांचा मुलगा
मुंबई, दिनांक: २० मे, २	०२२	२०१	दीना जितेंद्र दर्ज -ए, मन मंदिर, डी.एन. नगर, जे.पी. रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३

INDO-CITY INFOTECH LIMITED STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022 (Rs. In Lakhs d Audited Audited Year Year Ended Ended 11-03-2022 31-03-202 udited Unaudited Particulars **Revenue from Operations** Interest income Sale of shares & securities Total Revenue from Operations (I+II) 51.82 874.74 926.56 42.2 14.5 13.46 5.46 109.61 **115.07** 174.14 292.70 255.18 268.65 Total Revenue from Operations (I+II) Other Income Total Revenue (I+II) Expenses Finance Costs Net Loss/(gain) on fair value changes Purchase of Stock-In-Trade Changes in Inventories of Stock-In-Trade Employees Benefits Expenses Depreciation and amortization Other Expenses Total Expenses Total Expenses (1) Current Tax (2) Deferred Tax 2.57 9.08 935.64 6.27 313.60 0.91 8.98 225.32 0.35 7.57 283.36 7.35 5.95 0.24 0.19 (0.90) 239.42 15.03 6.43 0.26 0.10 (1.64) 109.50 (1.93) 4.02 0.22 1.49 6.61 832.39 25.36 25.23 0.90 47.58 **939.57** (3.93) 0.30 (3.86 227.16 (55.31 21.27 0.76 6.22 266.64 2.91 25.1 329.9 (16.34 70.78 181.04 (63.40) 90.94 281.25 (55.92) (1.14) (2.67) (12.53) 0.46 (0.17) 2.63 (0.43) (15.84) (47.13) 1.67 (2.74) **(2.86)** 0.7 (15.47) (41.19) ofit/ (Loss) for the period (V-VI) Comprehensive Income for the

जाहिर नोटीस

सदर जाहीर नोटीसव्दारे असे कळविण्यात येते की कै. सुरजबेन छगनलाल मेहता या सदनिका क्र. ब/४ पहिला मजला 350 Sq. Ft Built-Up area (32.52 Sq. Mtrs. Built-Up area) पपली कॉ हौ. सो. जोशी रोड डोंबिवली पश्चिम ४२१२०२ च्या मालक होत्या. त्यांचे दिनांक ०२/१/२००५ रोजी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात सदर नमुद सदनिका सौ. कल्पना किर्ती वोरा यांच्या नावे कायदेशीर प्रकीया पूर्ण करून सोसायटीने सदर नमूद सदनिका त्यांच्या नावे केली आहे. माझे अशील सौ. कल्पना किर्ती वोरा यांचे कै. सुरजबेन छगनलाल मेहता यांच्या कायदेशीर वारस आहेत. सदर सदनिका विकण्याबाबत आमच्या अशीलानी निर्णय घेतला आहे.

सदर सदनिकेच्या संदर्भात वर नमुद वारसांव्यतिरीक्त इतर कोणाही व्यक्तीस संस्थेस काही हरकत घ्यायची असल्यास किंवा काही म्हणणे मांडावयाचे असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांच्या आत पुराव्यासहीत आपले म्हणणे वर नमुद वकीलांच्या कार्यालयात आगाऊ सूचनेव्दारे मांडावे त्यानंतर कोणतेही म्हणणे विचारात घेतले जाणार नाही. सही/

पत्ता ः फ्लॅट नं. २१, बी विंग, बिल्डिंग-४, मधुरा जयवंत आरस श्रध्दानंद सोसायटी, रोड नं. १, पेंडसे नगर, डोंबिवली (पु), ४२१२०१, मो. ७५०६०३४७२५

> IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, GREATER MUMBAI REGION, MUMBAI Dharamdaya Ayukta Bhavan, Sasmira Institute, 1st floor, Sasmira Road, Worli, Mumbai, Maharashtra- 400030 PUBLIC NOTICE OF INQUIRY Change Report No. ACC/II/769/2022 Filed by Mr. Praful Kantilal Bussa In the matter of "Shri Rang Avdhoot Poojya Bapaji Nareshwar Foundation" P. T. R. No. E-23287 (Mum)

All concerned having interest -

Whereas the trustees of the above trust have filed a Change Report u/s 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Hon'ble Assistant Charity Commissioner II, Greater Mumbai Region, Mumbai, Viz.

1) Whether this property is the property of the trust and could be registered in the trust name?

Description of the Property:

"Flat No. 3 (as per Society Record mentioned in Flat No. 113) on the 11th Floor, admeasuring 1014 sq. ft., built up area of "REWA APARTMENT", Haji Ali Rewa Premises Co-op. Society Ltd., Opp. Cadbury House, Near T.G., Pavilion Compound, Bhulabhai Desai Road, Mumbai 400 026, alognwit two particing spaces in the opper compound." two parking spaces in the open compound".

Total Consideration:- Rs.76,050/- (Rupees Seventy Six Thousand Fifty Only) as per Agreement dated 22.10.1974.

This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Ld. Assistant Charity Commissioner II, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of the publication of this notice.

Maharashtra State, Mumbai

सीआयएन: एल२४२३०एमएच१९९४पीएलसी०७७१८७

११० वे १०८ आणि इतर लागू तरतुर्दीचे पालन करून, केपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या सहवाचिता नियम २० आणि नियम २१ (नियम), सिक्सुरीटीज अण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लिगेशनस अण्ड डिक्सलोजर रिकायरमेंटम्) प्रयुक्तेजन्स २०१४ चे नियम ४४ (लिस्टींग पेयुलेजन्म), भारतीय कंपने सचिव संस्थेद्या वितरीत सर्वसाधाण सभे्वरील सचिव्रप्रमाण -२ कोणत्याही वैधानिक फेरफार किंवा त्यातील पुर्मअधिनियम यांचा सध्या अंमलात असलेला समावेश, समेवरोत सो चवेप्रमण - २ कणत्वाही वया।तक फरफोर किवा त्यातिल पुरनआपानेयम यांचा संस्था अमलेता असलेता संसावश, सर्वसाधारण परिपन्नक क्र. १२/२०२० दि. ए फिल २०२०, सर्वसाधारण परिपन्नक क्र. १७/२२० दि. १३ प्रप्रेल २०२०, सर्वसाधारण परिपन्नक क्र. १२/२०२० दिनंक १५ जून २०२०, सर्वसाधारण परिपन्नक क्र. १७/२२० दि. १८ सप्टेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपन्नक क्र. १२/२०२० दिनं इ डिसेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपन्नक क्र. १०/२०२१ दि. १३ जून, २०२९ आणि सर्वसाधारण परिपन्नक क्र. ११/२०१९ दि. दिसेंबर, २०२१ जीव सिक्स मंत्रालयो कारी कैरोर घरामोडे, भारत सरकार ('प्रस्सी') आणि इतर लागू कायरे आणि नियमांच्या अर्थान राहून, खालील विशेष व्यवसाय कंपनीच्या सरक्यांनी टपाल मतदानाद्वारे केवळ इलेक्टॉनिक माध्यमातन मतदान करून (ई-मतदान) विचारात घेण्यासाठी प्रस्तावित केले आहे. अ.क्र. ठरावाचे वर्णन

- कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणन श्री. दीपेश शाह (डीआयएन: ०७३२११०४) यांची नियक्त
- कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. हर्षित मेहता (डीआयएन: ०५१४४२८०) यांची पुनर्नियुक्ती
- श्री. रमेश रुघानी (डीआयएन: ००९४७७९३) यांची सलग पाच वर्षांच्या दुसऱ्या टर्मसाठी कंपनीचे स्वतंत्र संचाल म्हणून पुनर्नियुक्ती
- श्री.दीपक वेकारिया (डीआयएन:०७९४५९२५) यांची कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून सलग पाच वर्षांच्या दसऱ्या कार्य काळासाठी पुनर्नियुक्ती
- श्री. भरत राठोड (डीआयएन: ०७९४७५३१) यांची सलग पाच वर्षांच्या दुसऱ्या टर्मसाठी कंपनीचे स्वतंत्र संचाल
- म्हणून पुनर्नियुक्ती कंपनीची कर्ज घेण्याची मर्यादा वाढविणे
- मालमत्तेवर तारण/शुल्क तयार करणे
- रेपत्रकांच्या संदर्भात, कंपनीने १३ मे २०२२ रोजी (नोंद तारीख) समभाग धारण करणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना २०

Given under my hand and seal of the Hon'ble Charity Commissione This 20th day of May, 2022

Sd/-Superintendent-(J). Seal Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai

मेडिको रेमेडीज लि. MEDICO

नोंदणीकृत कार्यालय: ११०५/११०६, हबटाउन सोलारिस, तेल्ली गल्ली समोर, एन एस फडके मार्ग, अंधेरी (पू), मुंबई - ४०००६९. **वूर.:**०२२-२६८२१०५५/५४/ ०२२-२६८३७११६ वेबसाईट:www.medicoremedies.com; **ई-मेल:secretarialmrl@gmail.com**

टपाल मतदान सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मेडिको रेमेडीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या कुलम

IX	Total Comprehensive income for						I I	एमसाएपारपत्रका व्या सदमात, कपनान ५२ म २०११ राजा (नाद ताराख) सममाग वारण करणाऱ्या कपनाव्या सदस्याना २०		
	the period (VII+VIII)		(12.53)	2.63	(47.13)	(2.86)	(41.19)	मे २०२२ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टपाल मतदान सूचना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे. ज्या सदस्यांची नावे डिपॉझिटरीजद्वारे		२. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित एकमेव वित्तीय अहवालाच्या आधारावर आणि ३१ डिसेंबर, २०२१
x	Pald-up equity share capital							ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंद्रतारखेनुसार नोंदवली गेली आहेत त्यांना ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्याचा		
	(Face Value of Rs. 10/- each)	0	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	अधिकार असेल.		रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव अंतरिम वित्तीय निष्कर्षाच्या आधारावर तयार केले आहे जे कंपनी (भारतीय
X	Earning Per Share (EPS) (not annualis	sed)	(0.40)	0.00	(0.45)	(0.0000	(0.40)			
	Basic (Rs.) Diluted (Rs.)		(0.12)	0.03	(0.45)		(0.40)	परिपत्रकांनुसार, टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदानाची वास्तविक प्रत आणि प्री-पेड व्यावसायिक उत्तर लिफाफा सदस्यांना		लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये सुचित इंडएएस नुसार तयार केले आहेत. मागील तिमाहीचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षाकरिता
Notes:			पाठविला जाणार नाही. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद रिमोट ई-वोटिंग प्रणालीद्वारेच होईल.							
STATEMENT OF ASSETS & LIABILITIES AS 1 The above audited financial results for the quarter 3							या संदर्भात, पोस्टल मतपत्रिकेची सूचना कंपनीच्या http://www.medicoremedies.com/general.html या		लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित अलेखापरिक्षित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान	
- I	AT MARCH 31, 2022		s. In Lakhs)	and year e	anded Marc	h 31, 2022, a	as reviewed	वेबसाइटवरून आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या https://nsdl.co.in/ या वेबसाइटवरून		ताळमेळ घालणारे आकडे आहेत.
		As at March 31.	As at March 31.	 approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on May 20, 2022. 			the Board of	डाउनलोड केली जाऊ शकते. सूचना बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर देखील प्रदर्शित केली आहे. जिथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध		রাজ্পক্ত ধার্লেশাং আর্ফন্ড আন্তর.
Pa	Particulars		2021				ay 20, 2022.	ાઝગરોક પ્રેરો માંઝ રાખતા. સૂધમાં માર્જ્સ ાર્ગમાંડક વ્યા પ્રયક્ષારડબર પંચારા પ્રધારાત બેશા ખારુ, ત્રિમ પ્રગમ પ રાખસ સૂધામહ ગુજરાત		३. कंपनीने सदर वित्तीय निष्कर्ष तयार करताना कोविड–१९ मुळे निष्कर्षावर प्रभाव पडलेल्या शक्यतांचा विचार केला. कंपनीला विश्वास
		Audited	Audited			s of the Con		આદત.		
	Assets					fled audit opi have been i		कंपनीने त्यांच्या सर्व सदस्यांना ई-वोटिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एनएसडीएल ची सेवा प्रदान केली आहे.		आहे की, ३१ मार्च, २०२२ रोजी त्यांचे मालमत्ता निष्पादन मुल्याच्या वसूली प्रभावावर सदर महामारीचा नको तो परिणाम झालेला आहे.
111	Financial Assets			accordance	e with Indian	Accounting St	tandard (Ind-	मतदानाचा कालावधी सोमवार, २३ मे, २०२२ रोजी स. ९.०० वा. भाप्रवे सुरू होईल आणि मंगळवार, २१ जून, २०२२ रोजी		
a	Cash and cash equivalents Bank Balance other than (a) above	9.90 84.95	14.36 115.30			the Compan Rules, 2015		सायं. ५.०० वा. भाप्रवे संपेल. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल द्वारे ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल.		कंपनीकडून व्यवसाय कार्यचलनावरील प्रभाव आणि भविष्यातील आर्थिक स्थितीवर निरीक्षण ठेवलेले आहे.
	Trade Beceivables	26.97	10.29			an Accounting		ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक नोंदणीकत केलेले नाहीत. त्यांना विनंती आहे की त्यांनी कॅमिओ		
ll a	Loans	638.58	598.16	Rules, 201	6, prescribe	ed under Sec	ction 133 of	कॉपोरेट सर्व्तिसेस लिमिटेडचे निबंधक आणि कंपनीचे हस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे investor@cameoindia.com at	- I	 कंपनीचा एकमेव व्यवसाय विभाग अर्थात समुपदेशन व सल्ला सेवा प्रस्थाव देणे यात कार्यरत आहे. म्हणून इंडएएस १०८ लागू नाही.
	Investments	272.62	279.23			013 (the Act				5 0 0 0 0
f	Other financial assets	43.90	61.51			d thereunder enerally acce		लिहून नोंदणी/अपडेट करावे.	1	५. मागील कालावधी/तिमाहीचे आकडे हे चालू वर्ष/तिमाहीकरिताचे आकड्यांसह जेथे आवश्यक आहे जेथे पूर्ननमुद्र केले आहेत.
2	Non Financial Assets		1	3 The comp	any has or	nly finance I	ncome and	टपाल मतदान ई-वोटिंग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता संचालक मंडळाने श्री. हरेश संघवी, कार्यरत		
a	Inventories	29.95	55.31	according	ly there is	no separate	reportable	कंपनी सचिव यांची छाननीकर्ता म्हणन नियक्ती केली आहे.		६. मार्च २०२२ अखेरीस तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या
Ь	Loans	1.91	1.08	segment Segmente	as per ind	AS -108 '	Operating	टपाल मतदानाद्वारे ई-वोटिंगचे निकाल ई-वोटिंगच्या समाप्तीच्या कामकाजाच्या दोन दिवसांनंतर घोषित केले जातील.		http://www.intellivatecapitalventures.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.
l S	Property, Plant and Equipment Other non-financial assets	85.91 44.72	65.17 41.98	Companie	B Act. 2013.	-				http://www.intellivatecapitalventules.in वबसाइटवर उपलब्ध आह.
	Total Assets			4 The figures	to the corre	sponding pre d/ reclassifie	vious period	असे निकाल, तपासनीसांच्या अहवालासह, कंपनीच्या WWW.medicoremedies.com या वेबसाइटवर उपलब्ध असतील		संचालक मंडळाच्या वतीने व करिता
	Equity and Liabilities	1,2.00.41	1,00	have been	regrouped	d/ reclassifie em comparab	d wherever	आणि ते बीएसई लिमिटेडकडे पाठवले जातील.		
1	Equity			necessary	to make the	em comparab	iia.	विद्युत माध्यमातून मतदान करण्यासंबंधीच्या कोणत्याही शंका/तक्रारींसाठी, सदस्यांना evoting@nsdl.co.in वर लिहिण्याची		इन्टेल्लिव्हेट कॅपिटल व्हेन्चर्स लिमिटेडकरिता
a	Equity Share capital				For In	do-City Infe	otech Ltd.	किंवा टोल फ्री क्रमांक १८००१०२०९९०/ १८००२२४४३० वर कॉल करण्याची विनंती केली जाते. सर्व कामकाजाच्या दिवशी		
b	Other Equity	197.85	200.71				Sd/-	व्यवसायाच्या वेलेत		- सही / -
2	Liabilities						Aneel Jain	व्यवसायाच्या वळत. मेडिको रेमेडीज लिमिटेड करिता		
	Financial Liabilities			C	hairman â	& Managing		माडका रमडाज लिमिटड कारता		अनुभव धाम
	Borrowings (Other than Debt Securities) Other financial liabilities	0.66	0.82			DIN No.:	00030742	सही/-		ठिकाणः गरूग्राम संचालक
	Non-Financial Liabilities	0.00	V.82					हरेश कपूरलाल मेहता		ठिकाण: गुरूग्राम संचालक
	Provisions	0.91	0.86		de al			दिनांक: २०/०५/२०२२ अध्यक्ष व पूर्ण बेळ संचालक		दिनांक: २० मे. २०२२ डीआयएन:०२६५६८१२
	Total Equity and Liabilities	1,239.41		Place : Mum Date : May 2				ठिकाणः मुंबई डीआयएनः ०१०८०२८९		19/11-10 19/10/1 SIGNAG-10/19/10/19/10/19/10/19/10/19/10/19/10/19/10/19/10/19/10/19/10/19/10/19/10/19/10/19/10/1
				Daw . Widy E					1.15	

(₹ In lakh Excent EPS)

Sd/

Deep A Lalvani

Chairman & Director

ठिकाण: मुंबई

दिनांक: २० मे, २०२२



ADOR MULTI PRODUCTS LIMITED

Regd. Off: Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001 CIN:L85110MH1948PLC310253 Website : www.adormultiproducts.com E-mail : info@adormultiproducts.com EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR AND QUARTER ENDED MAR 31, 2022

				Standalone				Conso	lidated
		For the Quarter Ended			Year Ended	For the Quarter Ended			Year Ended
SL No	Particulars	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1.	Total Income from Operations	261.66	179.34	720.81	1757.02	480.39	265.44	1343.67	1952.92
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary items#)	20.49	-23.02	-64.15	605.37	(252.58)	(161.60)	(680.70)	253.97
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after								
	Exceptional and/or Extraordinary items#)	20.49	-23.02	-64.15	605.37	(252.58)	(161.60)	(680.70)	253.97
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after								
	Exceptional and/or Extraordinary items#)	7.88	-61.59	-76.76	500.94	(265.20)	(200.18)	(693.32)	149.55
5.	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit / (Loss) for the period(after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]	8.04	-61.59	-75.48	501.76	(265.50)	(199.82)	(692.50)	150.73
6.	Equity Share Capital	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown								
	in the Audited Balance Sheet of the previous year				1046.61				1,606.90
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing								
	and discontinued operations) - Basic:	0.17	-1.32	-1.62	10.74	(5.68)	(4.28)	(14.82)	3.23
	Diluted:	0.17	-1.32	-1.62	10.74	(5.68)	(4.28)	(14.82)	3.23

Note:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the Nine Months and Quarter ended 31 Mar, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com

2. The above Financial Results duly reveiwed by Audit Committee, have been approved at the meeting of the Board of Directors held on May 20, 2022

3. Previous Period's figures have been re-grouped wherever necessary to facilitate comparison. For Ador Multiproducts Ltd. Place: Mumbai

Date: 20th May, 2022

अडवानी हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्ट्स (इंडिया)

(सीआयएन: एल९९९९९एमएच१९८७पोएलसी०४२८९१) नोंदणीकृत कार्यालय: १८ए व १८बी, जॉली मेकर चेंबर्स-२, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर.क.:०२२-२२८५०१०१, ई-मेल: cs.ho@advanihotels.com

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३१.०३.२२ पुनर्विलोकीत	३१.१२.२१ पुनर्विलोकीत	३१.०३.२१ पुनर्विलोकीत	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२ लेखापरिक्षि
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१८६८.२८	२५१०.३७	9422.28	4938.88	२७४६.८
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	480.88	9908.02	390.04	८७२.४०	(484.9
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	480.88	9908.02	390.04	୯७२.୪୦	(484.9
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	400.98	685.33	268.05	£40.C9	(802.9
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष					
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न(करानंतर))	490.08	७४८.६१	282.00	६६०.५३	(804.0
समभाग भांडवल	९२४.३९	९२४.३९	९२४.३९	९२४.३९	९२४.३
३१ मार्च, २०२२ रोजीचे लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात					
दिल्याप्रमाणे इतर समभाग				8080.80	3800.3
उत्पन्न प्रतिभाग (रू.२/– प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनाकरिता)					
१. मूळ ईपीएस (रु.)	9.90	9.69	0.६१	9.89	(0.८८
२. सौमिकृत ईपीएस (रु.)	9.90	9.६٩	0.६٩	9.89	(0.66

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या http://www.caravelabeachresortgoa.com वेबसाईटवर आणि बीएसई व एनएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

	कंपनीच्या संचालक मंडळाच्या वतीने व करिता
	सही / –
	सुंदर जी. अडवाणी
CARAVELA BEACH RESORT	अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
VARCA, GOA	डीआयएन:००००१३६५